

World Wide Journal of Multidisciplinary Research and Development

WWJMRD 2017; 3(4): 81-82
www.wwjmr.com
E-ISSN: 2454-6615

विश्वास गोरखनाथ वळवी
(संशोधक विद्यार्थी)
कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ
जळगाव (महाराष्ट्र)

“साधू सुंदर सिंग:- रक्ताळलेल्या पायाच्या प्रेषित”

विश्वास गोरखनाथ वळवी

Abstract

Sadhu Sunder Singh was born in Rampur village of Punjab in 1889 in a Sikh family. He had become an opponent of Christianity and a supporter of it. He used to travel on foot to Japan, Tibet, Pakistan, Punjab, Sindh, Malaya, China, United States Sadhu Sunder Singh, who wrote books on the missionary movement in the solitude of the Himalayas, was undoubtedly the leading Indian ambassador of the Indian Christian missionary movement.

A friend of Sadhu Sunder Singh once told him, "I know the importance of your saffron robe. You are giving India the water of life from the western cup, but you should also teach that method to the Indian Christian community. You have experienced Christ and tell it to Hindus and Muslims." You should feel the same way, you should tell the so-called Indian Christians too. "These words of a friend of Sadhu Sunder Singh apply to some churches even today, as many churches have distanced themselves from this missionary movement. It should depend on our life.

Keywords: Singh, Missionaries, Christ, Christianity, Jesus, Christian, Churches, India, God, Movement

प्रस्तावना:

साधू सुंदर सिंग यांच्या जन्म पंजाबमधील रामपूर या गावी १८८९ रोजी एका सीख कुटुंबात झाला. ख्रिस्ती धर्माच्या विरोधक पुढे जाऊन समर्थक बनतो. पवित्र शास्त्र जाळणारा पुढे जाऊन पाय-पाय मुसाफिरी करून, जपान, तिबेट, पाकिस्तान, पंजाब, सिंध, मलाया, चीन, अमेरिका, ब्रिटेन, ऑस्ट्रेलिया आणि भारतभर त्याच पवित्रशास्त्राच्या संदेश देण्यासाठी आपले सर्वस्व जीवन ख्रिस्ताला समर्पित करून ख्रिस्तवीर बनतो. हिमालयाच्या एकांतवासात मिशनरी चळवळीचे पुस्तके लिहिणारा साधू सुंदर सिंग भारतीय ख्रिस्ती मिशनरी चळवळीच्या अग्रण भारतीय दूत होता यात काय शंका नाही.

भारतात खूपच कमी असे मिशनरी आहेत ज्यांच्या प्रभाव हा आजतागायत ख्रिस्ती समाजावर सुरू आहे त्यातील साधू सुंदर सिंग हे एक होय एक शीख कुटुंबातून ख्रिस्ताला स्वीकारणाऱ्या साधू सुंदर सिंगला ख्रिस्ती धर्माच्या खूपच द्वेष होता, त्यांनी पवित्रशास्त्र देखील जाळून टाकले होते, मिशनरी शाळेत शिक्षण घेतल्यामुळे त्यांना ख्रिस्ती धर्माबद्दल माहीत होते. तीन दिवसापर्यंत स्वतःला खोलीत कोंबून घेतले आणि ख्रिस्ताच्या अनुभव घेतले. साधू सुंदर सिंग यांचे परिवर्तन झाल्यावर ते म्हणतात *"मी ख्रिस्ती आहे येशूशिवाय मी इतर कोणाचीही सेवा करू शकत नाही"* मी मरेपर्यंत माझे जीवन येशूला वाहिलेले आहे... आणि हे जावं फक्त ख्रिस्ताचे आहे.

सुंदर सिंग भारतीय मिशनरी लोकांना म्हणतात "मी माझ्या ख्रिस्ती मंडळीला नेहेमी सांगत असतो. आपण पाश्चिमात्य कपातून भारताला धर्म देऊ करतो म्हणून भारत तो नाकारित आहे. पण तेच पाश्चिमात्य भांड्यांतून किंवा पद्धतीने आपण त्यांना तो देऊ लागलो, तर तो धर्म आपल्या लोकांना कळेल व ते आनंदाने त्याचा स्वीकार करतील." साधू सुंदर सिंग स्पष्ट होते भारतीय मिशनरी जेवढे तयार होतील भारतीय मिशनरी चळवळ फोफावले त्यामुळे त्यांनी स्पष्ट सांगितले भारतीय लोकांना ख्रिस्ती भारतीय कपातूनच द्यायला हवा पाश्चिमात्य कपातून त्यांना भारतीय समाजाला पचणार नाही.

साधू सुंदर सिंग यांना एकांतवासाने पाचारण केलेले नव्हते तर मार्गावरील लोकांकरिता त्यांना पाचारण झाले होते. माझ्या प्रभूच्या पावलावर पाऊल टाकून चालायला मी योग्य नाही. त्यांनी कबूल केले. पण त्यांच्यासारखेच मला घरदार नको, संपत्ती नको त्यांच्यासारखे मीही रस्तोरस्ती फिरून पीडितांच्याबरोबर सम:दुखी होईल, आधार देतील अशा लोकांच्या बरोबर खाईन, पिईन व लोकांना परमेश्वराच्या

Correspondence:

विश्वास गोरखनाथ वळवी
(संशोधक विद्यार्थी)
कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ
जळगाव (महाराष्ट्र)

प्रेमाविषयी सांगेन.हा कोणता व्रत आहे तर हा रक्ताळलेल्या पायाचा प्रेषिताचा व्रत आहे.ज्यांची पावले कधीच थांबली नाही.भरतभूमीवर आणि भरतभूमीच्या बाहेर ज्या मिशनऱ्यांच्या पाऊलखुणा आहेत त्यात साधू सुंदर सिंग यांचे रक्ताळलेल्या पायाचे ठसे आजही ख्रिस्ताचा संदेशाची साक्ष देत आहे.मिशनऱ्यांच्या पाऊलखुणांची साक्ष देत आहे.*

साधू सुंदर सिंग यांचा मित्राने एकदा त्यांना सांगितले "तुला तुझ्या भगव्या झग्याचे किती महत्व आहे हे मी जाणून आहे.तू भारताला पाश्चिमात्य पेल्यातून जीवनाचे पाणी देत आहेस पण भारतीय ख्रिस्ती मंडळीलाही ती पद्धत तू शिकवली पाहिजेस. ख्रिस्ताचा अनुभव तुला आला आहे व तो हिंदू मुसलमान यांना सांगावा असे तुला वाटते, तसाच तो भारतीय नामधारी ख्रिस्ती लोकांनादेखील सांगावा असे तुला वाटले पाहिजे."साधू सुंदर सिंग यांच्या मित्राचे हे शब्द जणू आजच्या काही मंडळीला देखील लागू होतात.कारण भरपूर ख्रिस्ती मंडळ्या या मिशनरी चळवळी पासून लांब झालेल्या आहेत.त्यांना ख्रिस्तात आणि ख्रिस्ती मिशनरी चळवळीत येणे जरूरीचे आहे आणि म्हणून साधू सुंदर सिंग यांचे जीवन ख्रिस्ती मिशनरी चळवळ आणि तिच्या संजीवणासाठी आपण आपल्या जीवनात अवलंबिले पाहिजे.

संदर्भसूची:-

1. साधू सुंदर सिंग,अमर कहाणी,जीवनवचन प्रकाशन,पुणे.
2. जगातील महान व्यक्ती,श.रा.देवळे,साकेत प्रकाशन,पुणे.
3. महाराष्ट्रातील ख्रिस्ती मिशनऱ्यांचा इतिहास,रेव्ह.बी.सी.भोसले.इम्मनुएल प्रकाशन,पुणे